

भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत विधंण  
विहीर कार्यक्रमासाठी हातपंप संच व  
जी.आय. पाईपची खरेदी.

---

महाराष्ट्र शासन  
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग  
शासन निर्णय क्रमांक ग्रापाधो ११०८/प्र.क्र.६९/पापु-०७  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक ७ जून, २००८

**वाचा:** शासन निर्णय, पा.पु.व स्व.वि.क्र. ग्रापापु -१००७/प्र.क.२४३/पापु-०७,  
दिनांक ०४ फेब्रुवारी, २००८

**प्रस्तावना:**

ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने मान्यता दिलेल्या स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व जिल्हा परिषदेने मान्यता दिलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यांची अंमलबजावणी सुरु असताना या योजनांमधील उद्भव अयशस्वी ठरल्याने दुसरा उद्भव घ्यावा लागल्यास किंवा साहित्याच्या भाववाढीमुळे किंवा वीज कनेक्शन पोटी केलेल्या तरतूदीत वाढ झाल्यामुळे योजनांच्या किमतीत वाढ झाल्यास, योजनांची किमत मूळ मंजूर किमतीपेक्षा १५ टक्क्यांपर्यंत वाढली तर अशा स्वतंत्र व प्रादेशिक योजनांना मंजूरी देण्याचे अधिकार जिल्हा जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीस देण्यात आलेले आहेत.

भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात विधंण विहीर कार्यक्रम राबवावयाच्या आहे. यासाठी हातपंप संच व जी.आय. पाईप आवश्यक असून या दोन्ही वस्तू D.G.S. & D. च्या दरकरारावर आहेत. लोखंडाच्या दरात झालेल्या वाढीमुळे दरकरारात नमूद दराने या वस्तूंचा पुरवठा होण्यात अडचणी येत असल्याची बाब काही जिल्हा परिषदांनी निर्दर्शनास आणली आहे. त्यामुळे हातपंप संच व जी.आय. पाईप खरेदी करण्यासाठी सुस्पष्ट सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:**

भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत आणि टंचाई अंतर्गत राबवावयाच्या विधंण विहीर कार्यक्रमासाठी हातपंप संच व जी.आय. पाईप या वस्तूंची खरेदी जिल्हा परिषदांनी त्यांचे स्तरावरुन जाहीर निविदा मागवून करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. शासनाने खरेदीबाबत वेळोवेळी लागू केलेल्या इतर अटी व शर्ती या खरेदीसाठी देखील लागू असतील.

कृ.मा.प.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००८०६०७१४११०८००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(श्री. श्री. घोलप)  
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे  
सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई

प्रकल्प व्यवस्थापक, सुधारणा सहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, नवी मुंबई.

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,

सर्व अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण  
सर्व कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद

महालेखापाल, महाराष्ट्र -१ मुंबई (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)

महालेखापाल, महाराष्ट्र -२ नागपूर (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)

मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई

उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर

सर्व प्रादेशिक उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

सर्व प्रादेशिक मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

सर्व जिल्हा वारिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

सर्व कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,

ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई

मंत्रालयातील इतर सर्व विभाग,

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यासने

निवडनस्ती, कार्यासन क्रमांक पापु-०७